

xionszeichen: समासव्यासधारण MBh. 1, 51. समासव्यासकीर्तन 85. °फल  
Varāh. Bṛh. S. 68, 96. Tattvas. 52. — 3) in der Gramm. a) *Compositum*  
H. an. RV. Prāt. 10, 10. 11, 13. 15, 9. VS. Prāt. 1, 27. 3, 1. AV. Prāt.  
2, 62. fg. 4, 9. 27. 43. Ind. St. 10, 408. P. 1, 2, 46. 2, 1, 3. 5, 3, 106. 6, 1,  
223. Verz. d. Oxf. H. 162, a, 15 u. s. w. Śāh. D. 566. Prātāpar. 11, a, 9  
(नातिदीर्घ° adj.). नित्य und अनित्य P. 2, 1, 3, Schol. समासाङ्ग RV. Prāt.  
1, 22. °प्राय Trik. 3, 3, 25. HALĀJ. 1, 143. तद्धित° Nir. 2, 2. दिक्° P. 1,  
1, 28. तृतीया° 30. षष्ठी° 7, 4, 60, Vārtt. 1. SARVADARĀNAS. 92, 10. स-  
प्तमी° KATH. zu P. 8, 4, 35. बहुव्रीहि° P. 1, 1, 28, Schol. — b) = संधि  
VS. Prāt. 5, 39. Cit. im Comm. zu 45. — 4) in der Astr. Bez. eines  
best. Kreises Śūryas. 6, 3, 6. — 5) = समर्थन, समर्थना H. an. MED. — Vgl.  
तद्ध° सामासिक und व्यास.

समासक्ति (von सञ्ज् mit समा) f. das Hängen an (loc.) MĀRk. P. 40, 23.  
26. °सन्ध्या mit Hingebung RĪĀA-TAR. 6, 167.

समासङ्ग (wie eben) m. Uebertragung: स तं कार्यसमासङ्गमवस्य कृ-  
मति so v. a. diese Angelegenheit übertragend R. 4, 42, 7.

समासति (von 1. सद् mit समा) f. Nähe P. 3, 4, 50.

1. समासन (von 2. आस् mit सम्) n. das Zusammensitzen mit (सक्)  
MBh. 5, 1196.

2. समासन (2. सम + 1. घा°) adj. auf ebenem Boden sitzend MĀRk.  
P. 39, 29.

समासभावना f. composition of the sum of the products COLEBR. Alg.  
171. the rule for finding the sine of sum of two arcs SIDDHANTAÇI. S. 268.

समासम् (von 2. घस् mit सम्) absol. zusammenschiebend KĀHND. Up.  
7, 15, 3. vereinigend, verbindend ĀÇV. ÇA. 5, 14, 14. — Vgl. auch u. 2.  
घस् mit सम्.

समासमाविनाभावौ (?) SARVADARĀNAS. 5, N.

समासवत् (von समास) m. Cedrela Toona (तुलसी) Rozb. RĪĀAN. im ÇKDR.

समासवाद m. Titel verschiedener Schriften Notices of Skt Mss. 222.  
HALL 61. Verz. d. B. H. No. 761. Verz. d. Tüb. H. 20.

समाससंक्षिप्ता f. eine in gedrängter Form dargelegte astr. Saṃhitā  
Verz. d. B. H. No. 854.

समासाध्य (vom caus. von 1. सद् mit समा) adj. erreichbar, erlangbar  
AK. 3, 2, 42.

समासात्त (समास + अत्त) m. ein bei der Bildung eines Compositums  
daran tretendes Suffix P. 5, 4, 68. PAT. zu 6, 2, 197. Verz. d. Oxf. H.  
162, a, 16. 165, a, 1 v. u.

समासार्थी f. = समस्या 2) AK. 1, 1, 5, 7.

समासार्ध (2. स + मास-अर्ध) adj. (f. घ्रा) nebst einem halben Monate  
RĪĀA-TAR. 4, 392.

समासिन् s. व्यास°.

समासेचन (von सिच् mit समा) n. das Zusammengliessen KAUC. 17.

समासोक्त (समास + उक्त) adj. 1) kurz ausgedrückt, aus wenigen  
Worten bestehend VARĀH. BṚH. S. 46, 83. ŚĀH. D. 439. — 2) in einem  
Compositum stehend Schol. zu KĪTJ. ÇA. 9, 6, 28.

समासोक्ति (समास + उ°) f. kurze Ausdrucksweise, Bez. einer Rede-  
figur, bei der eines Andern Art und Weise zu sein auf einen in Rede  
stehenden Gegenstand übertragen wird in Folge einer Uebereinstimmung

der Handlungen, des Geschlechts oder der Attribute ŚĀH. D. 703. KUVA-  
LAJ. 61, b (78, a). Prātāpar. 86, b, 1. Verz. d. Oxf. H. 208, b, 17. Beispiele  
Spr. (II) 760 und 6332.

समास्य MBh. 5, 6029 fehlerhaft für समस्य; vgl. Spr. (II) 3891.

समास्या (von 2. आस् mit सम्) f. das Zusammensitzen mit, consessus:  
तै: MBh. 3, 27. मनसूया° R. 1, 3, 17. मार्कण्डेय° MBh. 1, 323 (°समस्या  
ed. Calc.). 466. 468. मार्कण्डेयसमास्यापर्वन् Titel des Abschnittes Buch  
3, Kap. 8 fgg. — Vgl. समस्या.

समाहृ (von हृ mit समा) adj. vernichtend (vgl. हृ mit सम्): काल:  
सर्वसमाहृ: R. 7, 104, 2.

समाहृत् (wie eben) nom. ag. Einnehmer (als Amt) VJUTP. 95. PAÑĀT.  
156, 17. अर्थ° dass. M. 7, 60.

समाहृत् (wie eben) m. 1) das Ergreifen: यज्ञद्रव्य° GRĪJAS. 2, 44. —  
2) Zusammenfassung, Summierung; Summe ĀÇV. ÇA. 10, 5, 7. RV. Prāt.  
16, 7. Comm. zu TS. Prāt. 18, 4. zweier Töne TS. Prāt. 1, 40. P. 1, 2,  
31. als eine der Bedd. von च (wo es nämlich mehr als zwei Gegen-  
stände zusammenfasst) AK. 3, 4, 22 (28), 2. Vop. 6, 4. Einl. वागादि° die  
Summe ÇĀRk. zu BṚH. ĀR. UP. S. 82. त्रयाणां पदानां समाहृत्स्त्रिपदम्  
Zusammenfassung in Eins Comm. zu TS. Prāt. 1, 61. 9, 18. 10, 6. 14, 1.

P. 2, 1, 51. 2, 29, Schol. — 3) Collection, Menge MBh. 12, 3862. BUĀC. P.  
12, 7, 2. फलमूलसमाहृत्सिद्धि: MBh. 13, 725. अन्न° KATHĀS. 122, 63.  
नानावाक्य° MBh. 1, 2886. गुण° MĀLAT. 153, 9. देहं निष्फलमायासमा-  
हृत् KATHĀS. 38, 141. — 4) = प्रत्याहृत् 4) Vop. 1, 1. — 5) das Zu-  
rückziehen (der Sinne von der Sinnenwelt): सर्वेन्द्रिय° (vgl. प्रत्याहृत्,  
KĀM. NITIS. 2, 31. — Zu गङ्गावर्ते समाहृते Verz. d. Oxf. H. 11, b, 13  
v. u. vgl. गङ्गावर्तसमाहृत् 49, b, 38. Nach den Lexicographen: = समु-  
च्चय AK. 3, 3, 16. H. 1524. = सत्तेप 1432. an. 4, 283. HALĀJ. 4, 31. = हृ-  
कत्रकरण H. an.

समाहृत्वर्या m. Bez. der Diphthonge ह्रे und घ्री PAT. bei GOLD. MĀN. 41.

समाहृत् (von हृ mit समा) adj. 1) zusammenzutragen, zu sammeln:  
धर्मणार्थ: MBh. 13, 6447. — 2) zusammenzufassen ÇAT. Br. 2, 3, 1, 16.  
ĀÇV. ÇA. 7, 8, 2.

समाहित s. u. 1. धा mit समा. Bei den Rhetorikern so v. a. gedämpft.  
unterdrückt ŚĀH. D. 753. Verz. d. Oxf. H. 208, b, 7; vgl. Pandit 2, 233.

समाहितिका (von समाहिता) f. N. pr. eines Frauenzimmers (die Auf-  
merksame) MĀLAT. 26, 2. fgg. समाधिमतिका ed. Bomb.

समाहृति (von हृ mit समा) f. 1) = संघृत् AK. 1, 1, 5, 7. H. 257. —  
2) das Zurückziehen: इन्द्रियाणां विषयेभ्य: H. 83.

समाहृत्प्य adj. nebst den Māheja MĀRk. P. 57, 51.

समाहृत्प्य (von ह्वा mit समा) m. 1) Herausforderung, Streit H. 797.  
an. 4, 231. MED. j. 128. HALĀJ. 2, 299. वाखनसो: MBh. 14, 640. — 2)  
ein Thierkampf mit Wetten AK. 2, 10, 46. H. 488. H. an. MED. M. 9,  
221. fgg. JĀGĀ. 2, 203. Verz. d. Oxf. H. 263, a, 25. — 3) Benennung,  
Name HALĀJ. 5, 33. neutr. PAÑĀR. 3, 8, 6. am Ende eines adj. comp. 7.  
4, 3, 32 (S. 249). — Vgl. लक्ष्मी°.

समाहृत् (wie eben) f. eine best. Pflanze, = गोसिद्धि ÇABDAĀ. im ÇKDR.

समाहृत् (wie eben) nom. ag. Herausforderer: देवनाय MBh. 3, 247.

समाह्वान (wie eben) n. 1) das Herbeirufen, Anrufen R. 5, 29, 22. PAÑ-